

संगणक, प्रिंटर, लॅपटॉप, सर्व्हर व इतर आयटी उपकरणांचे  
आयुष्यमान (Life) ठरविणे व कालबाहय झालेल्या  
उपकरणांची विल्हेवाट लावणेबाबत..

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग,  
शासन निर्णय क्रमांक:मातंसं/नस्ती ०७/प्रक्र ८९/३९  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
दिनांक: ८ फेब्रुवारी, २०१०

- वाचा:- सा.प्र.वि. १) शासन निर्णय क्रमांक सिओएम १०९८/प्र.क्र. २११२/९८/३९, दि. ५ ऑक्टोबर, २००१  
२) शासन निर्णय क्रमांक सिओएम १०९८/प्र.क्र. २११२/९८/३९, दि. ५ ऑक्टोबर, २००२  
३) शासन निर्णय क्रमांक सिओएम २००४/प्र.क्र. ४३६/३९, दि. १७ मे, २००६

### शुध्दीपत्रक:-

शासन निर्णय क्रमांक मातंसं/नस्ती ०७:प्र.क्र. ८९/३९, दि. ४ जानेवारी, २००८ मधील परिच्छेद  
क्र. ६ खालील प्रमाणे वाचण्यात यावा.

" वरील प्रमाणे ठरविलेल्या अपेक्षित किंमतीवर निलेखित केलेली उपकरणे घेण्याचा प्रथम हक्क  
निलेखनापुर्वी ती उपकरणे ज्यांच्या वापरात होती त्यांचाच राहिल. याबाबतचे आदेश संबंधित विभागातील सक्षम  
अधिकारी निर्गमित करतील. मात्र ज्या उपकरणाचा वापर एका व्यक्तीकडून होत नसून पुर्ण विभागासाठी होत असेल  
अशा उपकरणाचा हक्क संबंधित विभागातील अ.मु.स. / प्रधान सचिव / सचिव ठरवतील. ज्या अधिकारी /  
कर्मचारी यांना प्रथम हक्क देण्यात आला व त्यांनी उपकरणे घेण्यास लेखी नकार दिल्यास त्याबाबतचा हक्क  
संबंधित विभागांनी त्यांच्या विभागातील इतर अधिकारी / कर्मचारी यांना लेखी आदेश काढून दयावा अथवा या  
उपकरणांना उच्च व तंत्रशिक्षण विभागा अंतर्गत असलेल्या शासकीय शैक्षणिक संस्थांना ज्या सदर सामुग्री घेण्यास  
तयार असतील अशा शैक्षणिक संस्थांना प्राधान्य देण्यात यावे व तद्नंतर आवश्यकता भासल्यास त्याची विल्हेवाट  
लावण्याचा पुर्ण अधिकार त्या शैक्षणिक संस्थेस राहिल. तंत्रशिक्षण संस्थांनी सदर साहित्याचा वापर शैक्षणिक  
कामाकरीता करावा.

२. ही उपकरणे घेण्यास अधिकारी / कर्मचारी किंवा तंत्रशिक्षण संस्था देखील तयार नसतील तर  
निविदा पध्दतीने त्याची विल्हेवाट संबंधित विभागाने करावी. "

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या  
संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१००२०८१५२४१५००१ असा आहे.  
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

(डॉ. संतोष भोगले)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

राज्यपाल यांचे सचिव,  
मुख्यमंत्री यांचे सचिव,  
उपमुख्यमंत्री यांचे सचिव,  
सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,  
सर्व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,